

Comm. I, 37, 10. — Vgl. लत्त, लत्तप्य.

लाङ्कन (= लत्तया und wohl auch daraus entstanden) 1) n. a) Zeichen, Abzeichen, Mal Nir. 4, 10. AK. 1, 1, 2, 18. 3, 4, 18, 118. H. 106. an. 3, 407. MED. n. 119. HALS. 1, 27, 44. fg. 2, 283. 3, 34. BHĀG. P. 3, 28, 21. Schol. zu KĪTJ. Ça. 20, 1, 33. im Monde KUMĀRAS. 7, 35. eines Fürsten KATHĀS. 23, 70. BHĀG. P. 1, 17, 1. 29. 9, 24, 53. 10, 68, 27. eines Gottes Verz. d. Oxf. H. 183, b, 1 v. u. Feldzeichen RAGH. 3, 53. Schandfleck Spr. 223. 420. Am Ende eines adj. comp. (f. घा) gekennzeichnet durch so v. a. versehen mit: किरीट° (शिरस्) HARIV. 4370. RAGH. 6, 18. 16, 84. KATHĀS. 13, 92. स्वनाम° so v. a. benannt nach 32, 215. श्रीकाण्डपद° UTTARAR. 1, 10 (2, 4). — 2) Name, Benennung H. an. MED. — Vgl. पद्म°, मृग°, शश°.

लाङ्क, लाङ्कते = लाङ्क DĪTUP. 7, 67.

लाट (nach LASSEN aus राष्ट्र) 1) m. pl. N. pr. eines Volkes und des von ihm bewohnten Gebietes, das ΔΑΡΙΝΗ des PROLEMAEUS TRIK. 3, 3, 102. H. an. 2, 97. MED. f. 26. LIA. I, 108, N. 2. MBH. 13, 2158. VARĀH. BRH. S. 69, 11. Verz. d. Oxf. H. 338, b, 26. Verz. d. B. H. No. 593. देश KATHĀS. 78, 119. 47, 106. °विषय 74, 138. RĪĀG-TAR. 6, 300 (wo wohl °श्रीडाडसंभयः zu lesen ist). ÇATRA. 14, 166. °मालववल्हमीलताप्रभु HALL in der Einl. zu VĀSAYAD. 51. लाटान्वय Inschr. in Journ. of the Am. Or. S. 6, 507, Çl. 31. °जन SĀH. D. 260, 14. °नारी KATHĀS. 19, 104. °रासकाः Verz. d. Oxf. H. 217, b, N. °भाषा 323, b, 34. SARVADARÇANAS. 178, 12. लाटेश्वर DAÇAK. 24, 5. — 2) adj. (f. ई) zu Lāṭa in Beziehung stehend: नरेश्वर RĪĀG-TAR. 1, 300 (नार beide Ausgg.). 4, 209. स्त्रियः Verz. d. Oxf. H. 217, b, 19. रीति SĀH. D. 629. भाषा KĀVYĀD. 1, 35. m. ein Fürst der Lāṭa KATHĀS. 122, 3. — 3) m. Kleid, Gewand (वस्त्र, श्रेयुका) TRIK. H. an. MED. abgetragene Schmucksachen u. s. w. (नीर्णभूषणादि) ÇABDAR. im ÇKDR.

लाटक adj. (f. लाटिका) zu den Lāṭa in Beziehung stehend, bei ihnen gebräuchlich: रीति SĀH. D. 625.

लाटाचार्य m. der Lehrer der Lāṭa, N. pr. eines Astronomen KERN in der Einl. zu VARĀH. BRH. S. 33. WEBER, GJOT. 9. 10. لَات ALBYROUNT bei REINAUD, Mém. sur l'Inde 331. fälschlich लाटाचार्य COLEBR. Misc. Ess. II, 409.

लाटानुप्रास m. die Alliteration der Lāṭa, in der Rhet. Wiederholung desselben Wortes in derselben Bedeutung aber in anderer Verbindung SĀH. D. 638. 584. 238, 18. PRATĪPAR. 72, b, 9. Verz. d. Oxf. H. 210, a, N.

लाटायन COLEBR. Misc. Ess. I, 100 fehlerhaft für लाटायन.

लाटीय adj. = लाटक: रीति Verz. d. Oxf. H. 208, a, No. 489, Z. 22.

लाब्, लाब्धति (जीवने, nach Andern दीप्ति पूर्वभावे धैत्ये स्वप्ने च) gaṇa कण्डादि zu P. 3, 1, 27.

लाटायन m. N. pr. des Verfassers eines Sūtra WEBER, Lit. 73. fgg. MÜLLER, SL. 181. 199. 210. Ind. St. 1, 18. 43. 48. fgg. 5, 437. fgg. 446. fg. Verz. d. B. H. 71, Z. 4 v. u. No. 309. fg. 312. 327. Verz. d. Oxf. H. 279, a, 38. 378, b, No. 384. 379, a, 1. 383, b, No. 467. 393, a, No. 84.

लाड्, लाडयति (शान्तेपि, लेपे KAVIKALP. im ÇKDR.) DĪTUP. 33, 81, v. 1.

लाड m. N. pr. eines Mannes RĪĀG-TAR. 3, 226. eines fürstlichen Geschlechts Verz. d. Oxf. H. 332, b, 7.

लाडखान m. N. pr. eines Fürsten Verz. d. Oxf. H. 218, b, 4.

लाडन 1) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 180, b, 34. °मह

VI. Theil.

desgl. Verz. d. B. H. 173, 22. — 2) n. s. u. लालन 3.

लाडम m. N. pr. eines Mannes HALL 28.

लाडि m. patron. gaṇa कौड्यादि zu P. 4, 1, 80. f. लाडी ebend.

लाडाचार्य s. u. लाटाचार्य.

लापठनी (!) f. = कुलटा H. Ç. 111.

लौतव्य m. patron. von लतु UśĀVAL. zu UNĀDIS. 1, 78. SHADY. BR. 4, 7

(लालव्य SĀJ. zu PAÑĀV. BR. 8, 6, 8). N. pr. eines Kämmerers VIKR. 77. 10. 78, 9. 83, 15.

लाति könnte nom. act. von ला sein in देव°.

लात्त m. mystische Bez. des Buchstabens व WEBER, RĪMAT. UP. 317. fg.

लात्तकञ्ज m. pl. Bez. einer Klasse von Göttern bei den Āina H. 93.

लान्द्र gaṇa यावादि zu P. 5, 4, 29. Davon adj. लौन्द्रक ebend.

लाप m. nom. act. von लप्; s. मल्लाप.

लाप्य caus. von लप् und ली.

लापिका s. वसती° und बर्किली°.

लापिन् (von लप्) adj. 1) sprechend, sagend, verkündend: प्रुचि° HARIV. 8037. प्रोषिताकृद्दयशोक° GHAT. 11. — 2) jammern, wehklagend MĀRK. P. 8, 171.

लाप्य partic. fut. pass. von लप् P. 3, 1, 126. VĀrt. 3 zu 124. VOP. 26, 12.

लाब m. = लब eine Art Wachtel, Perdix chinensis AK. 2, 3, 25. प-दत्तरं बर्किलालाबयोर्भवेत् R. 3, 33, 58. SUÇA. 1, 73, 7. 200, 20. 2, 39, 13. 364, 2. 412, 3. 441, 15. 480, 2. Auch लाबा f. RĪĀG. im ÇKDR. Fast überall लाब geschrieben.

लाबक m. dass. TRIK. 2, 3, 31. 3, 3, 78. H. an. 3, 137. MED. gh. 10. SUÇA. 2, 232, 20. Verz. d. B. H. No. 897. °पुद्द Verz. d. Oxf. H. 217, a, 13. लाबकीपूष SUÇA. 2, 439, 8. Ueberall लाबक geschrieben.

लाबात m. eine Art Reis (Wachtelauge) SIDDH. in NIGU. Pa. °क SUÇA. 1, 196, 2. mit व gedr.

लाबु und लाब् = ष° ÇABDAR. im ÇKDR. mit व gedr.

लाबुकायन m. N. pr. eines in Āimīni's Sūtra genannten Philosophen COLEBR. Misc. Ess. I, 296. wohl fehlerhaft für लामकायन.

लाबुकी (लाबुकी gedr.) f. eine Art Laute HĀR. 211; vgl. मलाबुकीपा unter मलाबु 1).

लाभ्, लाभयति (प्रेरणे) DĪTUP. 33, 81.

लाभ (von लभ्) m. 1) das Finden, Antreffen M. 10, 115. पुमः Spr. 3309.

विदेशे बन्धुलाभः KATHĀS. 23, 70. — 2) das Bekommen, Kriegen, Erlangung; Gewinn, Vortheil AK. 2, 9, 80. H. 869. धर्म° KĪTJ. Ça. 4, 3, 19.

°काम 7, 3. M. 6, 57. fg. हिरण्यभूमि° JĀG. 1, 351. षर्थ° R. 2, 40, 9. 106, 4. षस्त्र° R. GORR. 1, 4, 19. स्त्रीरत्न° RAGH. 7, 81. परितोष° 11, 92. प्रुद्धि°

12, 10. अनिष्टादिष्टलाभे Spr. 104. भुवस्तस्याः 193. स्वान° 2922. षमा-त्य°, धन° 4613. VARĀH. BRH. S. 50, 17. 52, 3. 53, 75. 87, 8. RĪĀG-TAR. 2, 142. 3, 364. BHĀG. P. 3, 6, 37. 5, 17, 3. HIT. 47, 12. 57, 20. DAÇAK. 77, 16.

निद्रा° PAÑĀT. 202, 10. लाभमिवेष्टाम्य R. GORR. 2, 2, 36. पथेच्छलाभ-सेनुष्ट PAÑĀR. 4, 8, 52. इमं लब्धवोऽहाम् MBH. 1, 6474. कश्चिद्भ्यागता

द्वारादपिडो लाभकारणात् 2, 249. 3, 2531. 4, 488. 13, 1640. P. 5, 1, 47. JĀG. 1, 275. 2, 195. RAGH. 8, 92. Spr. 62. 735. 1672. 2299. 5033 (Gegens.

व्यय). VARĀH. BRH. S. 42, 3. 4. 7. 81, 33. 72, 6. KATHĀS. 32, 138. BHĀG. P. 1, 2, 9. 10. MĀRK. P. 33, 12. दिग्गुणा° PAÑĀT. 88, 8. षल्प° DHŪRTAS. 76,